

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करीता पात्रता

इयत्ता १ ली ते ८ वी मधील शिक्षक [ Maha Tet परीक्षा पास ] पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली, १९८१ मध्ये विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी करिता उक्त नियमावलीत विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले उमेदवार सदर परीक्षेस पात्र असतील.

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करीता वयोमर्यादा काय आहे

शिक्षक सेवक पदी किमान वयोमर्यादा १८ वर्ष व कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारा करिता ३८ वर्ष व मागास सवर्ग उमेदवारा करिता ४३ वर्ष राहिल.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा आराखडा व अभ्यासक्रम खालील प्रमाणे.

पेपर साठी २ घटक असतात अभियोग्यता व बुद्धिमता व परिक्षा ही एकून २०० प्रश्नांची व २०० गुणांची असेल, म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण देण्यात येईल.

अभियोग्यता - 120 प्रश्न - 60% प्रश्न

बुद्धिमत्ता - 80 प्रश्न - 40 % प्रश्न

एकूण गुण - 200

वेळ - 2 तास

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही प्रामुख्याने अभियोग्यता व बुद्धिमत्ता या दोन घटकांवर आधारित असेल.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मध्ये शेकडा ६०% म्हणजेच १२० प्रश्न हे अभियोग्यता या घटकावर आधारित असतील, तर शेकडा ४०% म्हणजेच ८० प्रश्न हे बुद्धिमत्ता या घटकावर आधारित असतील.

अभियोग्यता

1. गणितीय क्षमता,
2. तर्क क्षमता,
3. वेग आणि अचूकता,
4. इंग्रजी भाषिक क्षमता,

5. मराठी भाषिक क्षमता,
6. अवकाशीय क्षमता,
7. कल/आवड,
8. समायोजन/ व्यक्तिमत्व

इत्यादी उपघटकांचा सर्वसाधारणपणे समावेश करण्यात येईल.

### बुद्धिमत्ता

1. आकलन,
2. वर्गीकरण,
3. सांकेतिक भाषा,
4. लयबद्ध मांडणी,
5. समसंबंध,
6. कुट प्रश्न,
7. क्रम-श्रेणी,
8. तर्क व अनुमान

इत्यादी उपघटकांचा सर्वसाधारणपणे समावेश करण्यात येईल

शिक्षक अभियोग्यता चाचणी साठी उपयुक्त पुस्तके कोणती वापरावी :

यामधील अभियोग्यता घटकांतर्गत खालील विविध उपघटक आहेत, त्यासाठी उपयुक्त पुस्तक सूची देत आहे.

1) गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता या घटकांच्या तयारीसाठी

- 5 वी व 8 वी स्कॉलरशिप ची पुस्तके
- कोणतेही अंकागणिताचे
- (उदा: पंढरीनाथ राणे, मोकलीकर, सतीश वसे इ) बुक वापरू शकता.
- कोकिळा प्रकाशन चे पुस्तके
- आर. एस. अगरवाल चे पुस्तके

2 ) मराठी व्याकरण -

- बाळासाहेब शिंदे चे पुस्तके वापरा

3) इंग्रजी साठी-

बाळासाहेब शिंदे व रामदास वाघ यांची पुस्तके वापरा

4) अवकाशीय क्षमता, कल / आवड, "समायोजन/व्यक्तिमत्व, इत्यादी -

- यासाठी अजित कुमार लिखित बी पब्लिकेशन चे शिक्षक अभियोग्यता मार्गदर्शक सर्वात उत्तम राहिल, या बुक मध्ये सर्वच घटक खूप छान प्रकारे कव्हर केलेले आहेत. शिवाय संभाव्य प्रश्नपत्रिकाही दिलेली आहे, त्यामुळे तुम्हास प्रश्नपत्रिका स्वरूप कसे आहे समजून घेण्यास मदत होईल.

5) बुद्धिमत्ता या अंतर्गत येणाऱ्या घटकांच्या तयारीसाठी खालील पुस्तके वापरावीत

बुद्धिमत्ता- जी. किरण किंवा अनिल कुलकर्णी

बुद्धिमापन चाचणी - वा. ना. दांडेकर

तैसेच 5 वी व 8 वी स्कॉलरशिप ची बुक्स वापरणे अत्यावश्यक आहे.

दिलेली बुक लिस्ट जवळपास परिपूर्ण आहे, आपण राहिलेल्या दिवसात त्यातून संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करू शकता..